

दासेक 1) HALJJ. 2, 210. — 3) HALJJ. 2, 125. Cf. ४, ६६.  
 दास्य Bez. einer Stufe der Bhakti: *demüthiges Abhängigkeitsgefühl*  
 SARVADARÇANAS. 91, 2, 11. WILSON, Sel. Works 1, 163.  
 दास adj. zum Aćvin Dasra in Beziehung stehend: पुग WEBER, ĜOT. 24.  
 दाहक १) घमि BHĀG. P. 11, 10, 8.  
 दाहवर KATHĀS. 88, 62, 76, 12.  
 दाहन BHĀG. P. 12, 12, 40.  
 दाहात्मक ist = दाहात्मन्.  
 दाहात्मन् (दाह + आ०) adj. die Natur des Brennens habend, brennend, versengend Spr. 3579.  
 दाहन् अग्नु० verbrennend KATHĀS. 61, 7.  
 दाङ्कन्, lies न हास्य.  
 दाहृ KATHĀS. 73, 238, 106, 114. was verbrannt wird BHĀG. P. 11, 10,  
 8. अग्रदाहयविनाशानुविनाशवत् Cit. bei GOLD. u. अनुविनाश.  
 दिक्षारिका steht Cf. 4, 29 am Ende eines adj. comp. und ist doppelsinnig: ein Mal geht es auf दिक्षारित् zurück, das andere Mal ist es in  
 दिश् Bisswunde und कारिका Nagelwunde zu zerlegen.  
 दिक्षाज्ञर् m. = दिक्षारित् Sāh. D. 317, 9.  
 दिक्षपति N. pr. eines Rudra WEBER, RĀMAT. UP. 304. 313.  
 दिक्षात् HALJJ. 1, 100. bei den Ĝaina WILSON, Sel. Works 1, 320.  
 दिक्षप्रेतणा n. = दिग्विलोकन् ein Umhersehen nach allen Himmelsrichtungen (in der Angst) Sāh. D. 233.  
 दिक्षात् Verz. d. Oxf. H. 86, b, 13.  
 दिग्ङज्ञना f. = दिक्षात्या Spr. 1778.  
 दिग्मन्त्र १) KATHĀS. 73, 383. 121, 113. — 2) a) ein Ĝaina-Mönch eines best. Ordens SARVADARÇANAS. 44, 5. WILSON, Sel. Works 1, 339. fgg.  
 Verz. d. Oxf. H. 109, b, 1. 242, b, No. 399.  
 दिग्देवता KATHĀS. 116, 60.  
 दिग्देश, vgl. तथा देश दिश्यैव गङ्गाहीनाः Spr. 4800. दिग्देशकालौ RĀGA-TAR. 4, 308 (Spr. 2401) bedeutet Ort und Zeit. दिग्देशकालाव्युत्पन्नो वालकः BHĀG. P. 1, 6, 8.  
 दिग्वन्ध (२. दिश् + वन्ध) m. Fixierung —, Bestimmung der Himmelsgegenden KATHĀS. 73, 116.  
 दिग्वसन (२. दिश् + वंश) १) n. Nacktheit PRATĀPAR. 69, b, 1. — 2) m. Bein. Ĝina's: दिग्वसनानुसारित् Verz. d. Oxf. H. 239, b, 11.  
 दिग्वास् m. = दिग्मन्त्र २) a) HALJJ. 2, 190.  
 दिग्विलोकन् n. = दिक्षप्रेतणा (s. oben).  
 दिङ्डाग २) N. pr. eines Autors HALL 20. ein Gegner Kālidāsa's MALLIN. ZU MEGH. 14.  
 दिणडोय lies 189 st. 181.  
 दित्पौष्टि (Sp. 613, Z. ५) nach दित्पवत् zu stellen.  
 दित्सु कन्यारङ्गवै दित्सुस्तुत्सुत्याम् KATHĀS. 119, 47. 116, 85. श-  
 त्रुभिः । दित्सुभिः लोशमरणम् 63, 12.  
 दिदीवि gekochter Reis HALJJ. 2, 164 wohl fehlerhaft für दीदिवि.  
 दिद्वन् Z. 3 lies 7, 86, 3 st. 7, 36, 3.  
 दिव्यातिपु (vom desid. von १. युत्) adj. zu glänzen —, zu wachsen  
 (Schol.) wünschend BHĀTT. 7, 107.  
 दिधीर्णी (vom desid. von धूर्) f. die Lust zu tragen Sāh. D. 317, 9.

२. दिन, दिनानामधिपति: die Sonne Spr. 74.  
 दिनकार् १) दिनकारी auch Titel eines Commentars zur Siddhāntamūktāvallī, so benannt nach Dīnakara, einem der Verfasser, HALJJ. 74. — २) a) N. pr. eines Ādītja WEBER, RĀMAT. UP. 313. — b) N. pr. verschiedener Männer Verz. d. Oxf. H. 327, b, No. 773. HALL 41. ३५७  
 173. 177. 181. 183. Verz. d. Oxf. H. 239, b, 1 v. u.  
 दिनगोद्योत m. Titel eines Werkes HALL 181. — Vgl. दिवाकरोद्योत.  
 दिनवार्तव्य n. Tagesverrichtung, die täglich zu einer bestimmten Zeit zu verrichtenden Ceremonien KATHĀS. 33, 42.  
 दिनकार्य n. dass. ebend. ४४, 240.  
 दिनकृत् GANITĀDH. 2, 12. KATHĀS. 102, 104.  
 दिनतप्य २) GANITĀDH. 2, 12. fgg. Verz. d. Oxf. H. 87, b, 4. अवमदिनत-  
 यप्यो: 86, b, 2.  
 दिनचर्चा f. Tagesverrichtung Verz. d. Oxf. H. 303, b, 7. KATHĀS. 33, ३७.  
 दिनराशि WEBER, ĜOT. 89. 91.  
 दिनव्याप्तल् vgl. अकृत्याम्.  
 दिनसंघय m. = दिनराशि GOLĀDH. 2, 12.  
 दिनाधीश der Sonnengott KATHĀS. 103, 59.  
 दिनार्ध ein halber Tag MBH. ७, 6036.  
 दिनीकर् GANITĀDH. 6, 4.  
 दिनीय (दिन + योग) m. = दिनराशि GANITĀDH. 6, 2. fgg.  
 दिन्दिम s. u. टिपिटणि.  
 दिन �wohl = दत्त: vgl. दिनसूरि, दिनायाम, धर्मदिना.  
 दिनसूरि m. N. pr. eines Mannes WILSON, Sel. Works 1, 336. —  
 Vgl. इन्द्र०.  
 १. दिव् ३) दीव्यतमैति: KATHĀS. 124, 211. देवितुम् 121, 93. दीव्यत् m.  
 ein Spieler von Profession Sāh. D. 173, 5.  
 — अभि vgl. अभिदेवन.  
 ३. दिव् १) e) Sp. 619, Z. 6 lies यावान्नमे st. यावान्नमे. — २) यूनि WEBER, ĜOT. 106. — ३) = युति (Schol.) Glanz, heller Schein; am Ende eines comp. in der Form युतिः: BHĀG. P. 10, 82, 7. 89, 34. 90, 2. 11. 30.  
 ४२. — Vgl. दशयु.  
 दिव्यकृत्य n. = दिनकार्तव्य KATHĀS. ३२, ४१० wohl fehlerhaft für दिनवार्तव्य.  
 दिवस vgl. श्रव्य०, दुर्दिवस.  
 दिवसत्रिया f. = दिनकार्तव्य KATHĀS. ३३, १३६.  
 दिवसतिथि f. der Tagtheil eines lunaren Tages IND. ST. 10. 297. —  
 Vgl. रात्रितिथि.  
 दिवसवार् m. Wochentag: नितिनय० Dienstag VARĀH. BRN. S. 1. ;  
 दिवस्पति N. pr. eines Mannes SAMSK. K. 184, a, 11.  
 दिवाकार् १) ein Ādītja WEBER, RĀMAT. UP. 313. N. pr. eines best. Ādītja 304.  
 दिवाकारवत्स m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 239, a, 1.  
 दिवाकरोद्योत m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 274, a, No. 649.  
 — Vgl. दिनकरोद्योत.  
 दिवाकोर्ति १) HALJJ. ३, 28. KĀCĪKH. 79, 87 (nach ACERRECHT).  
 दिवाकार्तिप् (so zu lesen) १) TS. 7, 3, 10, 1. — Vgl. मद्वा०.  
 दिवाचर्, चन्द्र KATHĀS. 67, 13.  
 दिवातिथि (दिवा + य०) m. ein bei Tage kommender Guest VP. bei